

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत अनुदान व आदिम जमातीचे संवर्धन तथा विकास कार्यक्रम या योजनांतर्गत अंतर्गत मंजूर व सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगडमार्फत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: केंद्रीय-२०१५/प्र.क्र.३५/का-१९
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
तारीख: ०५/१२/२०१७

वाचा-

१. आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय क्र.केंद्रीय-२०१४/प्र.क्र.७७/का-१९, दि.३१/०३/२०१५
२. आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय क्र.केंद्रीय-२०१५/प्र.क्र.६२/का-१९, दि.३०/०१/२०१६
३. आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय क्र.पीटीजी-२०१४/प्र.क्र.२६/का-१९, दि.२४/०३/२०१४
४. आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय क्र. केंद्रीय-२०१५/प्र.क्र.३५/का-१९, दि.०२/१२/२०१७

प्रस्तावना -

केंद्र शासनाच्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत अनुदान या योजने अंतर्गत सन २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षाकरीता अनुक्रमे रु.१०.०० कोटी व १५.०० कोटी निधी रस्ते व पुल बांधकामाकरीता प्राप्त झाला आहे तसेच केंद्र शासनाच्या आदिम जमातीचे संवर्धन तथा विकास कार्यक्रम या योजनांतर्गत सन २०१३-१४ मध्ये रु.३.००कोटी निधी रस्ते व पुल बांधकामाकरीता प्राप्त झाला आहे. सदर निधीतून आदिम जमातींच्या १०० पेक्षा जास्त लोकसंख्येच्या वाड्या /पाडे/ वस्त्या की ज्या अद्यापही रस्त्यांमार्फत मुळ प्रवाहास जोडल्या गेल्या नाहीत अशा वाड्या/ वस्त्याच्या ठिकाणी व आदिम लोकसंख्येला शाळा, आरोग्य केंद्रे व प्रशिक्षण केंद्राशी संलग्न करण्याकरीता वापरण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहेत. सदर निर्देशास अनुसरून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परीषद बांधकाम विभागाकडून प्रस्ताव तयार करून एकुण १०८ रस्त्यांच्या कामांना वाचा क्र. ४ वरील शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयातील रायगड सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

या शासन निर्णयाद्वारे केंद्र शासनाच्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत अनुदान या योजने अंतर्गत व आदिम जमातीचे संवर्धन तथा विकास कार्यक्रम या योजनांतर्गत खालील रायगड सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रस्ते व पुल बांधकामाच्या पुढील कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

अ. क्र.	जिल्हा	तालुका	रस्त्याचे नाव	अंमलबजावणी यंत्रणा	निधी रु . लाखात
१	रायगड	खालापूर	हातनोली कातकरवाडी ते चौक कर्जत मुख्य रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे, ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	२७.२०
२			नावंडे कातरकरीवाडी ते घोडिवली गाव रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	२७.२०
३			कांठरोली कातकरीवाडी ते रा.मा. पर्यंत रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	२७.२३
४			वरोसे कातरकरीवाडी ते चौक नवीन वसाहती पर्यंत रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	२७.२३
५			इस्टुलवाडी बीड (खुर्द) मातकरी वाडी पर्यंत रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	२७.२०
६			टेंभरी कातकरवाडी ते आसेरोटी बस थांबापर्यंत रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	२७.२०
७			सारंग कातकरवाडी ते सारंग बस थांबापर्यंत रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	२७.२०
८			पाली बु. कातकरीवाडी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	२७.२०
९			चिंच खांबळा कातकरीवाडी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	२७.२०
१०			वावल्ले खैराट कातकरीवाडी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	३२.६२
११			मोर्बे कातकरवाडी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	२७.२०
१२			विणेगाव दांड कातकरवाडी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	२७.२०
१३			देवशेत कातकरवाडी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. खालापूर जि. रायगड	सा.बां.वि.	२७.२०
१४		कर्जत	उमरोली कातकरवाडी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. कर्जत जि. रायगड	सा.बां.वि.	१६.३४
१५			कोषाणे कातकर वाडी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. कर्जत जि. रायगड	सा.बां.वि.	१६.३४
१६			एकसळ कामकरवाडी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. कर्जत जि. रायगड	सा.बां.वि.	२१.६८
			एकुण		४१३.४४

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी वरील नमूद कामांकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगड यांना निधी तात्काळ वितरीत करावा व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनास सादर करण्याची दक्षता घ्यावी.

३. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१२०६१०३३००२४२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.रा.राजपूत)

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. मा.मंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. स्वीय सहायक, मा.प्रधान सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई
४. सार्वजनिक बांधकाम विभाग / नियोजन विभाग / वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
५. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
६. उपसचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई
७. संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
८. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.